

आदिवासी क्षेत्र उपयोगना/ आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोगना  
मार्च, २०१० च्या अधिवेशनात अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या  
"कामगार व कामगार कल्याण" या उपशिर्षाखालील योजनांतर्गत  
राज्यस्तरीय तरतूदीचे वाटप.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र.बीयुडी-२०१०/प्र.क्र.१/का.६  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- १४ सप्टेंबर, २०१०

**वाचा :** १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज-२०.१०/सीआर ६५/२०१०/अर्थसंकल्प-३, दिनांक ३ एप्रिल, २०१०  
२) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज-२०१०/प्र.क्र. ७१/२०१०/अर्थसंकल्प-३, दिनांक १८ मे, २०१०

**शासन निर्णय :-** आदिवासी उपयोजनेंतर्गत "कामगार व कामगार कल्याण" या उपशिर्षाखाली सन २०१०-११ या चालू आर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी अर्थसंकल्पीय अंदाजात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतूदीचे योजनानिहाय वाटप आणि प्रत्येक योजनांचे नियंत्रण अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत. सोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ-२ मध्ये दर्शविलेल्या योजनांच्या तरतूदी स्तंभ-३ मध्ये दर्शविलेल्या नियंत्रक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येत असून सदर तरतूद खर्च करण्यास मंजूरी देत आहे. त्यांनी या तरतूदी कॅश फ्लो प्रमाणे खर्च कराव्यात.

२. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतूद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर/योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतूदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिकाऱ्यांनी घ्यावी. सदर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

३. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.


४. सर्व नियंत्रण अधिकाऱ्यांनी योजनावार मासिक खर्चाची विवरणे आदिवासी क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे विहित प्रपत्रात ज्या महिन्यात खर्च झाला असेल त्याच्या पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत या विभागास, नियोजन विभाग, वित्त विभाग व इतर संबंधित प्रशासकीय विभाग व आदिवासी विकास, आयुक्त यांचे कार्यालय, नाशिक यांना पाठवाव्यात.

५. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपध्दती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची नियंत्रक अधिका-यांनी नोंद घ्यावी.

६. आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २०१००९१४१७१३५८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
(सु.द.नाईक)  
कार्यासन अधिकारी

प्रति,

संचालक, सेवायोजन, मुंबई. (३ प्रती)

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुंबई-१.

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व)

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.(प्रत्येकी ५ प्रती)

उच्च व तंत्र शिक्षण विभा/वित्त विभाग/नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.

रोजगार व स्वयंरोजगार विभाग, मंत्रालय, मुंबई.

अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.

प्रादेशिक उपसंचालक, तांत्रिक शिक्षण, नागपूर/पुणे/मुंबई/औरंगाबाद.

सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा, पर्यटन व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.(बजेट)

सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.(अर्थ-१)

सर्व कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई

निवड नस्ती (का-६)

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१०-११ चे अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप**

<b>शिर्ष :-</b> कामगार व कामगार कल्याण <b>योजनेचे नाव :-</b> आदिवासी रोजगाराभिमुख व्यवसाय शिक्षणाचे सार्वत्रिकरण <b>(रुपये हजारात )</b> <b>(राज्यस्तरीय)</b>		<b>मागणी क्रमांक :-</b> टी-५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२३०-कामगार व सेवायोजन- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०३- प्रशिक्षण-७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) औद्योगिक प्रशिक्षण संस्था-कारागीर व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण (२२३० ०७६४) ०१ वेतन, ०६ दूरध्वनी, वीज व पाणी शुल्क, ११ देशांतर्गत प्रवास खर्च, १३ कार्यालयीन खर्च, १४ भाडे, पट्टी व कर, २१ सामग्री व पुरवठा, २८ व्यावसायिक व विशेष, ३४ शिष्यवृत्ती व विद्यावेतने, ५० इतर खर्च		
<b>जिल्हयाचे नाव</b>	<b>२०१०-११ साठी केलेली तरतुद</b>	<b>२०१०-११ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
१	२	३	४	५
<b>एकुण</b>	<b>५०००</b>	सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई	उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई	तरतुद वितरीत करण्यापुर्वी जिल्हानिहाय प्रस्तावास आदिवासी विकास विभागाची मान्यता घेण्यांत यावी.